

राज्यातील पायाभूत विकास प्रकल्पांसाठी युनिक पायाभूत सुविधा आयडीचे प्रारूप तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

नियोजन विभाग,

शासन निर्णय क्रमांक: युपासु-२०२५/प्र.क्र.०७/का.१४१२

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२.

दिनांक : २४ जानेवारी, २०२५.

प्रस्तावना:-

“आधार ओळखपत्राच्या धर्तीवर पायाभूत विकास प्रकल्पांसाठी युनिक पायाभूत सुविधा आयडी तयार करणे” याबाबत दिनांक २ जानेवारी, २०२५ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या चर्चेनुसार युनिक पायाभूत सुविधा आयडीचे प्रारूप तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

शासन निर्णय:-

राज्यातील पायाभूत विकास कामांचे सुयोग्य नियोजन व्हावे, सुसूत्रता यावी, सर्व भागांचा समतोल विकास व्हावा व अनावश्यक खर्चात बचत व्हावी, यासाठी प्रत्येक विकास पायाभूत विकास प्रकल्पांसाठी युनिक आयडी तयार करावयाचा आहे. युनिक पायाभूत सुविधा आयडीचे प्रारूप तयार करण्यासाठी खालीलप्रमाणे उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येत आहे.

युनिक पायाभूत सुविधा आयडी समिती :-

अ.क्र.	अधिकाऱ्याचे पदनाम	धारण केलेले पद
१	डॉ.राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग	सदस्य
२	श्री.एकनाथ डवले, प्रधान सचिव, ग्राम विकास विभाग	सदस्य
३	श्री.सौरभ विजय, प्रधान सचिव (व्यय), वित्त विभाग	सदस्य
४	श्री.प्रविण गेडाम, विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक	सदस्य सचिव

समितीची कार्यक्षेत्रे:-

- (१) पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये अधिक पारदर्शकता, निर्दोष यंत्रणा आणि आर्थिक शिस्त आणण्यासाठी उपाययोजना सुचविणे.
- (२) एकात्मिक दृष्टीकोन स्वीकारून, प्रकल्पांची द्विरुक्ती व अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी उपाययोजना सुचविणे.
२. समितीने अहवाल तयार करून दोन आठवड्यात मुख्य सचिव यांच्याकडे सादर करावा.
३. प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०१२४१८१६४५१७१६ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,

(चारुशीला चौधरी)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १ डॉ.राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई,
- २ श्री.एकनाथ डवले, प्रधान सचिव, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई,

- ३ श्री.सौरभ विजय, प्रधान सचिव (व्यय), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ४ श्री.प्रविण गेडाम, विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक

प्रति,

१. मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई,
२. मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
३. मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
४. मा. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद / विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
५. मा. उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
६. मा. उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
७. सर्व सन्माननीय सदस्य, विधानपरिषद / विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
८. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई,
९. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, मंत्रालय, मुंबई,
१०. मा. उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन) विभाग यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
११. मा. उप मुख्यमंत्री (गृह) विभाग यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
१२. सर्व मा. मंत्री महोदय यांचे खाजगी सचिव,
१३. सर्व राज्यमंत्री महोदय यांचे खाजगी सचिव,
१४. अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग,
१५. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानपरिषद), विधानभवन, मुंबई,
१६. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानसभा), विधानभवन, मुंबई,
१७. महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई,
१८. सर्व विभागीय आयुक्त/ सर्व जिल्हाधिकारी,
१९. सर्व महानगरपालिकांचे आयुक्त,
२०. आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई,
२१. उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ, नवी मुंबई,
२२. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई,
२३. मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, मुंबई,
२४. अध्यक्ष, मुंबई पोर्ट अथॉरिटी, मुंबई/ जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी, मुंबई,
२५. महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे, मुंबई विभाग, मुंबई,
२७. महाव्यवस्थापक, पश्चिम रेल्वे, मुंबई विभाग, मुंबई,
२८. विभागीय रेल्वे व्यवस्थापक, समन्वय, भारतीय रेल्वे, मुंबई,
२९. निवडनस्ती, कार्यासन-१४१२, नियोजन विभाग.